

12th June, 2023

Ref. No. 21/2023-2024

To,	To,
The Manager - Corporate Compliance	The Manager - Corporate Compliance
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
25th Floor, P.J. Towers, Dalal Street,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai-400 001	Bandra (East), Mumbai- 400 051

Ref. Scrip Code: BSE - 500279, NSE - MIRCELECTR

Sub: Newspaper Publications - 42nd Annual General Meeting - Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In compliance with Regulation 30 read with Schedule III and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith a copy of newspaper publications published on 10th June, 2023 in following newspapers pertaining to 42nd Annual General Meeting and dispatch of Notice to the Members in relation thereto.

- 1. Financial Express (In English Language) and
- 2. Navshakti (In Marathi Language)

You are requested to take the same on record and oblige.

Thanking You.

for MIRC Electronics Limited

Gulu L. Mirchandani Chairman & Managing Director

Encl: - As above

10

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

AMRUT 2.0 -1) Providing FHTCs for all wards under Pongummoodu Section-(Phase-1 2)-Providing FHTCs for all wards under Pongummoodu KWA Section-Pipeline Work-1 Phase-II). EMD: Rs. 2.00.000/- for each. Tender fee: Rs. 13010/- for each.

Last Date for submitting Tender :30-06-2023 03:00:pm , Phone: 04712322303, Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-448-2023-24

PH Circle Thiruvananthapuram

MIRC ELECTRONICS LIMITED

Regd. Office: Onida House, G-1, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai: -400 093 CIN No: L32300MH1981PLC023637 Email ID: investors@onida.com /Website: www.onida.com

Phone No. 022-6697 5777/ Fax No. 022-2820 2002

NOTICE OF THE 4210 ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION.

Notice is hereby given that the 42rd Annual General Meeting ("AGM") of MIRC Electronics Limited (the 'Company') will be held on Monday, 3rd July, 2023 at 3.00 p.m., through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 ("Listing Regulations") read with Circular No. 14/ 2020 dated April 8, 2020, Circular No. 17 2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), to transact the business set out in the Notice of AGM.

The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 on June 09, 2023, electronically to those members whose e-mail IDs were registered with the Depository Participants and the Company or its Registrar & Share Transfer Agent i.e. M/s Link Intime India Private Limited. The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2022: 23 is also available on the Company's website at https://www.onida.com and can also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com and that of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.cdslindia.com. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circulars and hence no physical copies of the Annual Report

Members can attend AGM through VC/ OAVM facility on live streaming link made available by CDSL at https://www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVSN for the Company. The procedure for joining the AGM through VC/ OAVM facility and to raise questions during AGM have been spelt out in the Notice of AGM dated May 26, 2023.

Notice pursuant to Regulation 42 of the Listing Regulations and Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, is also hereby given that the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Monday, June 26, 2023 to Monday, July 03, 2023 (both days inclusive) for the purpose of the 42rd AGM of the

Voting through electronic mode: In accordance with the applicable provisions of the Act read with rules framed thereunder, Secretarial Standard on General Meeting and Listing Regulations, members are provided with a facility to cast their vote on all the resolutions set forth in the AGM notice, using electronic voting system from the place other than the Venue of AGM ('remote e-voting') as well as e-voting at the AGM. The Company has engaged the services of CDSL to provide the facility for remote e-voting as well as e-voting during the AGM through CDSL e-voting system at

The detailed instructions for remote e-Voting and e-voting at AGM are given in the Notice of the AGM Members are requested to note the following:

- The members, whose name appear in the Register of the Member and/ the Register of Beneficial Owners as on the Cut-Off date i.e. Monday, June 26, 2023 will be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting during the AGM. The business as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means only.
- The remote e-voting shall commence on Friday, June 30, 2023 at 9.00 a.m. and end on Sunday July 02, 2023 at 05:00 p.m. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time Once the votes on resolutions is cast by the members, the members shall not be allowed to change
- The facility of e-Voting shall also be made available during the AGM and the Members attending the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM electronically, but shall not be entitled to vote at the AGM.
- The persons who have become the Member of the Company after circulation of the Notice and Annual Report and their names appear in the Register of Members/list of Beneficial owners as on the cut-off date should follow the instructions given in the Notice of the AGM available on the Company's website at www.onida.com to obtain the Notice of AGM and the login id and password for casting vote electronically. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then existing User ID and Password can be used to cast vote.

· A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.

n case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk,evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 and 022-23058542/43. In case of any grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Centra Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For MIRC Electronics Limited

Prasad Oak

Place: Mumbai Date: 9th June, 2023 Head - Legal, Corporate Affairs & Company Secretary



FIEM INDUSTRIES LIMITED Regd. Office: D-5, Mansarover Garden, New Delhi-110015 (INDIA)

Tel: +91-11-25101002/03/04/05 E-Mail: investor@fiemindustries.com

Website: www.fiemindustries.com CIN: L36999DL1989PLC034928

Re: 34[™] ANNUAL GENERAL MEETING (ADVANCE NOTICE)

1. NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 34th Annual General Meeting ("AGM") of the members of Fiem Industries Limited ("the Company") will be held on Friday, July 28,

2023 at 10:30 a.m. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility without the physical presence of the Members at a common venue in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated December 28, 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 (hereinafter collectively referred to as "MCA and SEBI Circulars") and all other applicable laws, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

2. The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2022-23 including the financial statements for the financial year ended March 31, 2023 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("DP"), in accordance with the MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM and casting of votes through remote electronic voting or through the e-voting system during the AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 34th AGM will be available on the website of the Company at www.fiemindustries.com on the website of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com. Further, those shareholders who hold shares in physical form or who have not registered their email address with the Company/RTA or DP, are requested to download the AGM Notice, once available on above mentioned websites and follow detailed instructions mentioned therein about joining & participating in AGM, manner of casting vote through remote e-voting or casting vote through e-voting system during the AGM.

Manner of registering / updating email addresses & mobile No. and Bank mandate for

The shareholders, who have not registered their email address & mobile with the Company/RTA/Depositories and/or not updated the Bank Account mandate for receiving the dividend directly in their Bank Account through Electronic Clearing Service (ECS), are requested to register / update the above details immediately, in the following manner:

(i) Registering / updating the details with DP: In case the Shares held in demat mode, such shareholder should register / update the email address, mobile no., bank account details and other KYC in his / her demat account as per process advised by the DP.

(ii) Registering / updating the details with RTA: In case the shares held in physical mode, the shareholders should immediately register / update the email ID, mobile and other KYC details by submitting prescribed Form ISR-1 at e-mail investor@fiemindustries.com or sending at registered office of the Company. Shareholders may download the prescribed Forms from the Company's website at https://fiemindustries.com/investor-servicesforms/ under Investor section, or from website of RTA https://web.linkintime.co.in/KYC-

In the event, Company is unable to pay the dividend to any member through electronic mode, due to incomplete Bank account details of the member, the Company shall dispatch the dividend warrant/ Bankers' cheque/ demand draft to such Member, at the earliest possible

4. Manner of casting vote(s) through remote e-voting or through e-voting during the

(i) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the

(ii) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode or physical mode, who have not registered their email addresses

Members attending the AGM, who have not cast their vote(s) by remote e-voting will be

able to vote during the AGM to be held through VC/OAVM.

(iv) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the credentials by following instructions given in the Notice of AGM.

(v) The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. July 21, 2023.

5. TDS on Dividend: Pursuant to Finance Act. 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend payable to the Members (if applicable for that member) as per Income Tax Act, 1961 ("the IT Act"). Therefore, Members are requested to complete/update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical form, with RTA. Further, to submit the applicable Form 15G/15H/10F under the IT Act and other applicable documents, members can visit the website of our RTA,

Link Intime India Pvt. Ltd. at the link https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 34th AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote

Arvind K. Chauhan

SALE NOTICE

AUTOMOTIVE COACHES AND COMPONENTS LIMITED (In Liquidation)
Reg. Off.: C1 & D6, SIPCOT Industrial Complex, Gummidipoondi
Thiruvallur 601201, Tamilnadu,

E- Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of Auction: Tuesday the 20th June 2023 from 3 pm to 5 pm (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Vehicles forming part of Liquidation Estate will be done by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal Chennai Bench through the e-auction platform WWW.BANKAUCTIONS.IN

Description of Assets: Vehicles at Gummidipoondi ACCL Unit 1) Trailer & Prime Mover - TN 18 AY 7160 (Ashok Leyland Tusker Super).

2) Lorry TN 20 AQ 2112 (Ashok Leyland Open Truck), Year 2007 **Earnest Money** Asset Reserve Price in Rs. Amount in Rs.

Terms and Condition of the E-Auction are as under:

Trailer & Prime Mover

and Lorry

 E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider M/s.

- AUTOMOTIVE COACHES AND COMPONENTS LIMITED-IN LIQUIDATION - A/c. No. 120002073834, Canara Bank, Madipakkam Branch, Chennai and IFSC Code: CNRB0002951.
- Bids shall be submitted through online mode only in the format prescribed. The bid form can be downloaded from the website of WWW.BANKAUCTIONS.IN.-
- June 2023 upto 05.00 p.m.
- 3.00 p.m and 05.00 p.m. The minimum increment is Rs.10,000/--
- The intended bidder who has deposited EMD and requires assistance in creating login ID and password may contact the liquidator office on phone +91 6383818097 through email at acclinliquidation@gmail.com and for technical support, you can contact Mr. T.Jaya Prakash @ 08142000735/66.
- The EMD amount of unsuccessful Bidders will be refunded.
- The bidder who submits highest offer on closure of online auction shall be declared successful bidder subject to approval by the Liquidator. The liquidator reserves her rights to reject any or all of the offers or accept offer for one or more properties received without assigning any reasons whatsoever at any stage.
- 9. Upon confirmation of sale, the successful bidder shall deposit balance sale consideration within 90 days of the date of e-auction. Payment made after 30 days shall attract interest @ 12%. However this sale shall be cancelled Regulations 2016 as amended from time to time.
- The properties mentioned above can be inspected by the prospective bidders at the site with prior appointment contacting Mrs.E.Santhanalakshmi (+91 6383818097)

E. SANTHANALAKSHMI, Liquidator

SKIPPER

CIN: L40104WB1981PLC033408

Reg. Off.: 3A, Loudon Street, Kolkata - 700 017, West Bengal, India Phone: (033) 2289 2327/5731, Fax: (033) 2289 5733 Email: investor.relations@skipperlimited.com, Website: www.skipperlimited.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Transfer of Unclaimed Dividend and Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to the provisions of Section 124 (5) and Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), the Company is required to transfer the dividend remaining unpaid/unclaimed for a period of seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF). The equity shares in respect of which dividend were unclaimed for seven consecutive years

will also be transferred to IEPF. In compliance with the Rules, the Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose dividend remained unclaimed for seven consecutive years and whose equity shares are liable to be transferred to the IEPF. The complete details of the concerned shareholders are present on the Company's website www.skipperlimited.com.

Shareholders are requested to forward the requisite documents, as mentioned in the said communication to the Company/ Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) on or before 12th August, 2023, to claim the unclaimed dividend amount(s). In the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said shares to the IEPF without further notice in accordance with the requirement of the Rules. No claim shall lie against the Company or the Company's RTA in respect of equity shares so transferred to the IEPF. Also, please note that the shareholders whose dividend amount for financial year 2015-16 remains unpaid/ unclaimed shall be transferred to the IEPF, if not claimed by the said date. In this connection, please note the following:


 In Physical form - New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.

 In DEMAT form - The Company shall inform the depository by way of Corporate Action for transfer of shares lying in your DEMAT account in favour of IEPF. The shareholders may claim from IEPF Authority, both the unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF Account by following the procedure mentioned in

For any information/clarifications on this matter, concerned shareholders may write to the Company at investor.relations@skipperlimited.com or contact the Company's RTA M/s. Maheshwari Datamatics Private Limited, at 23, R.N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata - 700001, Telephone - 033 2248 2248, E-mail: mdpldc@yahoo.com.

Place: Kolkata Date: 10th June, 2023

Anu Singh (Company Secretary & Compliance Officer)



"IMPORTANT"

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

For Skipper Limited

Sd/

MOHIT INDUSTRIES LIMITED

(CIN NO L17119GJ1991PLC015074) Regd. Office: Office No. 908, 9th Floor, Rajhans Montessa, Dumas Road, Magdalla, Choryasi, Surat - 395 007 (Gujarat) INDIA.

Phone: +91-261-2463261 / 2 / 3 Email: contact@mohitindustries.com Website: www.mohitindustries.com

TRANSFER OF EQUITY SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) Shareholders of the Company are hereby informed that in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 and

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time, equity shares of the Company in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for 7 (seven) consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India. Further, unclaimed or unpaid dividend up to the Financial Year 2014-15 has already been transferred by the Company to IEPF in terms of the The Concerned members are being provided an opportunity to claim such dividend for the Financial Year 2015-16 and onwards by sending a letter to the registered office of the Company or Registrar and Share Transfer Agent

Mumbai - 400 059 on or before 20th August, 2023. The details viz. names of the concerned members, their folio number and the shares for transfer to IEPF are available on the Company's website on www.mohitindustries.com under 'Investors' section. In the event valid claim is not received by Company or its RTA by 20th August, 2023, the Company shall take action towards transfer of such shares to IEPF at appropriate date and thereafter no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares so transferred pursuant to the aforesaid rules. Once these shares are transferred to the IEPF by the Company, such shares may be claimed by the concerned

M/s. Adroit Corporate Services Pvt. Ltd. at 19, Jaferbhoy Ind. Estate, Makwana Road, Marol Naka, Andheri (E),

members only from the IEPF authority by following the procedure prescribed under the IEPF Rules. Individual communication in this regard is being sent to the concerned members at their latest registered addresses available with the Company. Clarification on this matter, if required, may be sought from the Company or RTA by sending email at info@adroitcorporate.com or by calling them at +91 - 022 - 42270400 / 28596060 For Mohit Industries Limited

Place: Surat Date: 10/06/2023

Janvi Shirawala Company Secretary & Compliance Officer

SAGARSOFT (INDIA) LIMITED

Regd. Office: Plot No. 111, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad-500 033. Phone: 040 67191000 Fax: 040 23114607. Website: www.sagarsoft.in email: info@sagarsoft.in Notice to Members

Service of Documents through Electronic mode

circular no. 14/2020 dated 08.04.2020. 17/2020 dated 13.04.2020. 20/20 dated 05.05.2020. 28/2020 dated 17.08.2020. 02/2021 dated 13.01.2021. 19/2021 dated 08.12.2021. 21/2021 dated 14.12.2021 02/2022 dated 05.05.2022 and 10/2022 dated 28.12.2022 has allowed the companies to conduct their Annual General Meetings (AGM) through Video-conferencing ("VC") or other Audio Visual Means ("DAVM" during the calendar year 2022 and send financial statements (including Board's Report, Auditor's Report of other documents required to be attached therewith) and notices of General Meetings to the members only through e-mails registered with the company or with the depository participant / depository. Further SEBI vide circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HQ/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 has also relaxed the requirement of furnishing hard copy of Annual Reports to the Members.

(including AGM), Financial Statements, Directors' Report, Auditors Report, Postal Ballot papers and other communications as may be applicable to the members through electronic mode at the designated email addresses as furnished by them in the manner prescribed under the Companies Act, 2013, SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the relevant rules and circulars applicable

changes therein, and the PAN number in the following manner:

No/PAN (Self attested copy) that is to be registered (scanned copy of the signed request letter) may be sent to the company's e-mail id at info@sagarsoft.in and / or to the company's registrar and transfer agents, M/s. KFin Technologies Limited email id: einward.ris@kfintech.com.

Members with Demat Holding: Register/Update through respective Depository Participants (DPs) (Any such updation effected by the DPs will automatically reflect in the company subsequent Records).

For and on behalf of Sagarsoft (India) Limited

J. Raja Reddy Company Secretary Membership No.A31113



the state of Punjab".

CIN: L16001AP1993PLC095778 Registered Office: Flat No. 103, Ground Floor, R Square, Pandurangapuram, Visakhapatnam – 530003, A.P. India Corporate Office: G-2, Concorde Apartments, 6-3-658, Somajiguda, Hyderabad - 500082, T.S. India. Tel: 040-23310260/61 e-mail: investors@avantifeeds.com, Website: www.avantifeeds.com

Corporate Headquarters, Shakti Sadan Shanan, Shimla (H.P)

NOTICE

Transfer of Equity shares held in the Company to the

Investor Education and Protection Fund ("IEPF")

एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड

SJVN Green Energy Limited

(एसजेवीएन लिमिटेड की पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी)

CIN: U40100HP2022GOI009237

AMENDMENT / CORRIGENDUM

This is to notify to all prospective bidders that SJVN Green Energy

Limited has made amendments in the Bid Document No.

SGEL/CHQ/CONTRACTS/MODULES/2023 for "Supply of Solar

PV Modules of 140.40 MWp capacity for Solar Power Project in

Detailed Amendments available on www.sjvn.nic.in; www.bharat-

Last date of Bid Submission has been extended upto 26.06.2023 (13:00 hrs).

Further amendment, if any shall be uploaded on the website only.

electronictender.com and www.eprocure.gov.in.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the "Act"), read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the "Rules") thereto, as amended, any unpaid or unclaimed dividend amount for the past seven years and shares in respect of which dividend has not been claimed or paid for seven consecutive years or more shall be transferred to IEPF Authority. It is noticed from our records that dividends are lying unclaimed for seven

consecutive years from the FY 2015-16 to FY 2021-22 for certain members/ shareholders of the Company and the shares are liable to be transferred to IEPF authority. As provided under the Rules, individual communication is being sent to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to the IEPF Authority. Details of such unclaimed dividend(s) have been placed on the website of the Company on https://avantifeeds.com/corporateannouncement/#Unclaimed-Dividend.

The shareholder(s) holding share(s) in physical form and whose share(s) are liable to transferred to the IEPF Authority, may note that upon transfer to IEPF Authority, the original Share Certificate(s) which are registered in their name(s) will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of share(s) held in Demat form, the share(s), to the extent liable to be transferred, shall be debited from the shareholders account.

10th September, 2023, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the unclaimed dividend amount and the Shares to IEPF, without any further Notice by following the due process as enumerated in Shareholders may note that both the unclaimed or unpaid dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be

In case no valid claim is received from the shareholders on or before

claimed back by them by making an online application (e-form IEPF-5), as per the new rules of IEPF also available on the website of the Ministry of Corporate Affairs (MCA) at www.iepf.gov.in and sending physical copy of the same, duly signed, to the attention of the Nodal officer along with acknowledgement/challan and requisite documents enumerated in 'web Form IEPF - 5. Shareholders are requested to immediately claim the unclaimed or unpaid amount(s) by writing a request letter, duly signed, with the supporting documents

to KFin Technologies Limited, Registrars and Transfer Agents (RTA) of

the Company, on or before 10th September 2023, at the email address: einward.ris@kfintech.com. Alternatively, you can send the request letter and the documents to our RTA at the address mentioned below. In case shareholders have any queries on the subject matter and the rules, they

may contact KFin Technologies Limited, Unit: Avanti Feeds Limited,

Selenium Tower-B. Plot Nos. 31 & 32. Financial District, Gachibowli, Nanakramguda,

Serilingampally, Hyderabad – 500032; Toll Free 1800 309 4001 (from 9:00 a.m to 6:00 p.m), email ID: einward.ris@kfintech.com, website: www.kfintech.com.

Further the Shareholders are also requested to update their KYC details with RTA/ Depository Participant. For Avanti Feeds Limited

> C Ramachandra Rao Joint Managing Director, Company Secretary, CFO & Nodal Officer

Place: Kochi

Date: 09.06.2023

PUBLIC NOTICE APAC Financial Services Private Limited APACFIN

CIN: U65999MH2017PTC294664 Regd. and Corporate Office: First Floor, Ashford Centre, Shankar Rao Naram Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013

CLOSURE OF BRANCH Notice is hereby given the APAC Financial Services Private Limited

"the Company") proposes to close branch office situated at, Near Garudagamba Cercal Hassan-Mysore Main Road 1st Floor KR Nagara Town, KR Nagara Tq, Mysore- 571602 w.e.f September 11, 2023 as a result of Merger of branch. The existing customers of Krishnarajanagara (K R Nagar) branch will be serviced from the Company's branch Office at APAC Financial Services Private Limited, ground floor, Atthnoor Paradise, opposite Jusitice Shivraj Patil PU College, Raichur-584101 For more details, please contact Branch Credit Manager - Mr. Mahesh, HG (+91

For APAC Financial Services Private Limited Name: Mr. Ramesh Korisetty Designation: State Business Manager Date: June 10, 2023

DGM (Contracts)

SJVN Green Energy Limited

Email- contracts.sgel@sjvn.nic.in

HAILEYBURIA TEA ESTATES LIMITED

CHINNAR Regd.Office : 24/432, Marar Road, Willingdon Island Cochin, Ernakulam, Kerala 682003 CIN: L01132KL1923PLC000415; Phone: (0484) 2667653

E-mail: chinnartea@gmail.com; Website: www.chinnartea.co.in

NOTICE TO MEMBERS REGARDING 100™ ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS

Members may please note that the 100th Annual General Meeting ("AGM"

of Haileyburia Tea Estates Limited ("the Company") will be held through Video Conferencing Facility/Other Audio Visual Means ('OAVM') on Wednesday, July 12, 2023 at 03.00 p.m. at Merchant Navy Club, Willingdon Island, Kochi, Kerala 682003, without the physical presence of the members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, and Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS-RACP0D1/P/CIR/2023/001 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the businesses that is set forth in the Notice of the AGM, which will be circulated for convening the AGM.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by e-mail to those Members whose email addresses are registered with the company/depository participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be made available on the website of the company at www.chinnartea.co.in .

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses items set forth in the Notice of AGM through electronic voting system or through e-voting system during the meeting. The manner of remote e-voting/e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses shall be provided in the Notice of the AGM.

Members can attend and participate in the AGM in person or through VC facility/OAVM. The details of which shall be provided in the notice of the AGM. Members attending the AGM through VC Facility/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act. 2013.

As per the MCA Circulars and SEBI Circulars no physical copies of the AGM and the Annual Report will be sent to the Members. Members who have not registered their email addresses with the Company/Depository Participant(s) can send a request to the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e. M/s. Purva Sharegistry India Pvt. Ltd. at support@purvashare.com mentioning the folio no., name and address of the members alongwith the scanned copy of the share certificate(front and back) self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document in support of the address of the Member.

For Haileyburia Tea Estates Limited Neha Chaurasia

Company Secretary

financialexp.epapr.in

Date: 10/06/2023

Place : Rai, Haryana

Notice of the AGM through electronic voting system ("e-voting").

will be provided in the Notice of the AGM. (iii) The facility for voting through e-voting system will also be made available during AGM and

members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company / RTA/ Depository Participant(s), may generate login

through remote e-voting or through e-voting during the 34th AGM. For Fiem Industries Ltd.

> Place: Kolkata **Company Secretary** Date: 09th June, 2023

8,99,000/-

89,900/-

The EMD shall be payable through DD/NEFT/RTGS in the bank account of

Last date and time for submission of EMD & Tender documents is 19th

The date and time of e-Auction is Tuesday the 20th June 2023 between

if the payment is not received within 90 days as per the provisions of Sub Regulation 12 of Regulation 1 of Schedule I of IBBI (Liquidation Process) The advertisement will be valid for 90 days from the date of advertisement.

10/06/2023 Regn No: IBBI/002/IP-N00831/2019-2020/12661

TP SOUTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED TPSØDL (Procurement Department) Call Center /Training Center,

Duduma Colony, Ambagada, Berhampur, Odisha-760006

NOTICE INVITING TENDER Dt.: 10.06.2023 TP Southern Odisha Distribution Ltd. invites tender from eligible vendors for following:

EMD Tender Fee inclusive Last date and time of **NIT Number Tender Description** Payment of Tender Fee (Rs.) of GST (Rs.) No. Rate Contract for Consumer TPSODL/OT 02 17.06.2023; Relations Center services at 5,000 2023-24/022 Lacs 18:00 Hrs. TPSODL, Odisha. Rate contract for Hiring TPSODL/OT 10 19.06.2023; 5,000

2 commercial vehicle services 2023-24/023 Lacs 18:00 Hrs. at TPSODL, Odisha For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com

CIN: L72200TG1996PLC023823

n view of the circumstances caused due to COVID-19, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its

The Company shall accordingly be sending all notices and documents like General Meeting Notices

In view of the above, Members are requested to register their e-mail addresses, Mobile No(s) or if any

Members with physical holding: A signed request letter mentioning your folio no. and the email id/Mobile

Place: Hyderabad

Date: 9th June, 2023

TARSONS PRODUCTS LIMITED (Formerly known as Tarsons Products Private Limited) CIN: L51109WB1983PLC036510 Registered Office: Martin Burn Business Park, Room No. 902, BP - 3, Salt Lake, Sector - V, Kolkata - 700091, West Bengal, India Phone: 033-35220300; Email: info@tarsons.com; Website: www.tarsons.com

NOTICE TO THE MEMBERS

 NOTICE is hereby given that the 40th (Fortieth) Annual General Meeting ('AGM') of Tarsons Products Limited (Formerly known as Tarsons Products Private Limited) ('the Company') will be held on Friday, 14th July, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circulars No.14/2020 dated 8th April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020, No. 20/2020 dated 5th May, 2020, No. 02/2021 dated 13th January, 2021, 02/2022 dated 5th May, 2022 and No. 10/2022 dated 28th December, 2022 respectively ('MCA Circulars') and SEBI circulars No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD /CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated 5th January, 2023 (collectively referred to as 'Circulars') to transact the businesses as shall be set out in the Notice convening the 40th AGM, which will be sent to members through email, separately. The members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM facility provided by

("Notice") and the Annual Report for the financial year 2022-23 will only be sent through e-mail to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e., M/s. KFIN Technologies Limited (Formerly known as KFIN Technologies Private Limited) ("KFIN")/Depository Participants. The Notice and the Annual Report will also be available on the Company's website at www.tarsons.com and on the website of the stock exchanges where equity shares of the Company are listed viz. www.bseindia.com and www.nseindia.com as well as on the e-voting website of NSDL viz., www.evoting.nsdl.com. The instructions for joining the AGM through VC/OAVM and the manner of taking part in e-voting process will be provided along with the Notice and Annual Report. . Members holding shares who have not yet registered/updated their email address

are requested to furnish the same with Company's RTA at einward.ris@kfintech.com

and to notify immediately the change of their name, postal address, email address,

mobile number to their Depository Participants. This will enable the members to

receive electronic copies of the Annual Report for FY 2022-23 and Notice of the AGM

including instructions for remote e-voting and instructions for participating in the AGM

b. In compliance with the above circulars, the Notice convening the 40th AGM

National Securities Depository Limited (NSDL).

d. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 8th July, 2023 to Friday, 14th July, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. For Tarsons Products Limited

> Santosh Kumar Agarwal Company Secretary, Compliance Officer & Chief Financial Officer Membership No. 44836

(Formerly Tarsons Products Private Limited)



Place: Hyderabad Date : June 09, 2023

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CIN:L65922DL2005PLC136029)** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनाशियल असेट्स ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल असेट्स ॲण्ड रन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 06.03.2023 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम **रू. 35,14,816.39/- (पस्तीस लाख चौदा हजार आठशे सोळा रूपये आणि** एकोणचाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLPM00429264 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **22.02.2023** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **शीलत पुरुषोत्तम** घाडीगावकर (सह-कर्जदार, के. रोशन पुरुषोत्तम घाडीगावकर उर्फ रोशन पी. घाडीगावकर यांच्या आई आणि कायदेशीर वारस) यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये पाप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेल सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्य मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 06.06.2023** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 35,14,816.39/- (पस्तीस लाख चौदा हजार आठशे सोळा रुपये आणि एकोणचाळीस पैसे फक्त) पुढील व्याज 22.02.2023 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप – कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थातर मालमनेने तर्णन

फ्लॅट क्र. 605 ज्यास 525 चौरस फूट कार्पेट क्षेत्र आहे, 6 व्या मजल्यावर, बिल्डिंग क्र. ई2, 'उन्हथी वूड्स-ई सीएचएसएल' बिल्डिंगमध्ये, फेज 4/5, भू धारणा सर्व्हे क्र. 247/3 आणि 249 वर बांधलेले, कावेसर गावात वसलेले, सरस्वती शाळेजवळ, घोडबदर रोड, ठाणे (पश्चिम), ठाणे 400607, महाराष्ट्र.

बैंक ऑफ इंडिया BOI

वरळी नाका शाखा, पंकज मॅन्शन, डॉ. ॲनी बेझंट रोड, पोद्दार हॉस्पिटल समोर, वरळी, मुंबई-

४०००१७. दर क्र : ०२२-२४९२९३२३/२४९३३१५५/२४९०४३२४/२४९११६४२, फॅक्स :

२४९३११९३, ईमेल : WorliNakaMumbaiSouth@bankofindia.co.in

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

.तुमच्या विनंतीनुसार बँकेने रु. ४५,००,०००/- च्या एकूण रकमेकरिता विविध पत सुविधा तुम्हाल

नंजूर केल्या. आम्ही आमच्याद्वारे मंजूर केलेल्या पतसुविधा आणि सूचनेरोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा

मंजूर मर्यादा

₹. ३५,00,000/-

F. 19.00.000/-

(मूळ मंजुरी)

रु. ३,५०,०००/-

२. बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पत सुविधा खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बॅकेकडे

ए) परिसर जिनेव्हिव बी-३०२, कासा रिओ गोल्ड, कल्याण, ठाणे-४२१२०४ येथे असलेला स्टॉक आणि

बी) मिळकत म्हणजेच फ्लॅट बी-३०२, जिनेव्हिव बिल्डिंग, कासा रिओ गोल्ड लोढा, निलजे गाव

३. तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केल्याने

. आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/निर्देशांप्रमाणे १३.०१.२०२३

४. वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या

सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत तुमच्याद्वारे प्रदानापर्यंत बँकेने केलेला सर्व परिव्यय.

प्रभार आणि खर्च आणि खेळते भांडवल मुदत कर्ज (जीईसीएल एक्स्टेंशन) करिता २८.०२.२०२३ पासून

मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. ९.२५% दराने व्याज + रु. ३,३९,०८७.००/-, खेळते भांडवल मुद्रत

कर्ज (जीईसीएल) करिता १७.०३.२०२३ पासून मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. १२.३५% दराने

व्याज, + रु. ३५,५६,६५३.००/ - ची रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत

आहोत, कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई

🗤 आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज,

बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान

करून तमचे दायित्व निभावण्यास तम्हाला सांगत आहोत, कपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की,

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ,

तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा

जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्य

६. वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेला सर्व

खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च, भागवला जाईल आणि नंतर

वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी

भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जेदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे

असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्या

ु ७. तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतन सदर थकबाकी संपर्ण न भरल्यास

आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व

तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखुन

८. कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात

९.ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता

१०. हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना बाध

तारीख: 06.06.2023 स्थळ : ठाणे

प्रति,

संदर्भ क्र.: डब्ल्युएलएन/एडिव्ही/२०२३-२४/०१

जिनेव्हिव बी-०३०२, कासा रिओ गोल्ड

जिनेव्हिव बी-०३०२, कासा रिओ गोल्ड

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

मे. श्रेया फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेड

कल्याण, ठाणे-४२१२०४.

सौ. रोहिणी शेखर पाठक

कल्याण, ठाणे-४२१२०४.

तपशील येथे खाली देत आहोत:

स्विधेचे नाव

कॅश क्रेडिट सविधा

००४९३०११०००००५१

डब्ल्यूसीटीएल (जीईसीएल)

३ डब्ल्यूसीटीएल (जीईसीएल १.०)

भारीत मत्ता/मिळकतींचे तपशील) :

डोंबिवली (पू.), जिल्हा ठाणे-४२१२०४ चे समतुल्य गहाण

पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट केले आहे.

. करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तुमची असेल.

किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत.

न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे.

ठिकाण : मंबई

दिनांक : १०.०६.२०२३

बुक डेब्टचे जंगमगहाण

तारखेपर्यंतच उपलब्ध असेल.

तम्हाला प्रदान केली जाईल

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

श्री. शेखर विजय पाठक

कल्याण, ठाणे-४२१२०४.

जिनेव्हिव बी-०३०२. कासा रिओ गोल्ड

थकबाकी

रु. ३५.५६.६५३.०० + २१.०२.२०२३ पास

मासिक आधारे द.सा. १३.३५% दराने व्याज

रु. ३,८७,३८८.०२ + १७.०३.२०२३ पासून

मासिक आधारे द.सा. ९.२५% दराने व्याज

रु. ३,३९,०८७.०० + २८.०२.२०२३ पासून

मासिक आधारे द.सा. ९.२५% दराने व्याज

बीबीएम हेवी मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: युनिट नं. डी २, इंडियन कॉर्पोरेशन दीवे पेट्रोल पंपसमोर, दीवे गाव, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२ सीआयएन: यु२९१५३एमएच२०११पीटीसी२१४७२७ भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या कपातची सूचना (कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ६६ अंतर्गत

सी.पी. क्र. ५६ सन २०२२) नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी), मुंबई खंडपीठ न्यायालय-॥ ने दिनांक २४.०३.२०२३ च्या त्यांच्या आदेशाद्वारे, येथे खाली मांडलेले कार्यवृत्त मंजूर करून कंपनीच्या भागभांडवलाची कपात मंजुर केली: कार्यवृत्त नमुना

'बीबीएम हेवी मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड चे निर्गमित, वर्गणीकृत आणि भरणा झालेले समभाग भांडवल (भांडवल कपाती नंतर) प्रत्येकी रु. १० च्या ६२,४२,८५७ (बासष्ट लाख बेचाळीस हजार आठशे सत्तावन मात्र) समभागांमध्ये विभाजित रु. ६,२४,२८,५७०/ - (रुपये सहा कोटी चोवीस लाख

अञ्चावीस हजार पाचशे सत्तर मात्र) असेल'' आदेशाची प्रमाणित प्रत कंपनी निबंधकांकडे रितसर नोंदवली आहे आणि निबंधकांनी ०८.०६.२०२३ दिनांकित भांडवल कपात मंज्रीच्या आदेशाच्या नोंदणीचे एक प्रमाणपत्र जारी केले.

ठिकाण: ठाणे

दिनांक: १० जून, २०२३

बीबीएम हेवी मशिनरी प्रायव्हेट लिमिटेडसाठी सही/-

डीआयएन: ०८०९८५१८

धैवत प्रफुल कोरा

संचालक

जाहीर सूचना

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यांत येते की, गाव मौजे-उत्तन, भाईंदर पश्चिम, ता. जि. ठाणे, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दितील सर्व्हे क्रमांक ३८५ हिस्सा क्र. २२ क्षेत्रफळ ९०० चौ. मीटर, ही जिमन माझे अशिलांनी, श्री. ग्लॅंडर पास्कल रॉड्रिग्स व इतर तसेच मान्याता देणारे मे. असेन डेव्हलपर्स चे भागीदार श्री. मितेश शाह यांच्याकडून कायमस्वरूपी खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर जिमनीमध्ये इतर कोणत्याही इसमांचे कठल्याही प्रकारचे हक्क, अधिकार व हितसंबध असतील त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत खालील पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यानिशी कळवावे.

पत्ता: १०२, साई आनंद प्लाझा, हिमालया कॉम्प्लेस जवळ, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पू) ता. जि.

> श्री. प्रवीण ह. पाटील (ॲडव्होकेट)

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही परिशिष्टामध्ये स्वरूपात वर्णन मिळकती (**सद**र मिळकत) च्या संदर्भामध्ये श्री. मधुकांत सुंदरलाल पटेल यांचे नामाधिकार तपासत आहे, ज्यांनी सदर मिळकतीचे मालक म्हणून आमच्या अशिलांना विक्री हस्तांतर. अभिहस्तांकन आणि अभिहस्तांतरण करण्याचे मंजूर केले आहे. सर्व व्यक्तींना सदर परिसराच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, भेट, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, विश्वस्त, निर्वाह, वारसा, ताबा, परवान किंवा कोणत्याही कोर्टाचा आदेश/हुकुम किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा असल्यास याद्वारे कृपया त्यांनी तो लिखीत स्वरूपात दस्तावेजी पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ७०१, फ्लाय एज ७६५, एस.व्ही. रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२ येथे सदरहू प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे, कसूर केल्यास, अशा व्यक्तींचे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

वर उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट (''सदर मिळकती''चे वर्णन)

मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि गाव: कान्हेरी, बोरिवली(पूर्व), मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे क्र. ३०(भाग) संलग्नीत सीटीएस क्र. ३८९, ३८९/३७ ते ६५ ३८९/१०६ ते १३० एकूण मोजमापीत १८१० चौ मी धारक जिमनीसह त्यावर उभारीत रचनेचे ते सर्व भाग व विभाग आणि खालील प्रमाणे सिमाबद्धः

उत्तरेस आणि त्या दिशेने: १३.४० मी रुंद डी.पी.रोड दक्षिणेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ३८९(भाग) पूर्वेस आणि त्या दिशेने:

पश्चिमेस आणि त्या दिशेने:

दिनांक : १० जून, २०२३

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that m

Clients are intent to purchase and

acquire Shop more particularly

described in the Schedule writte

nereunder from M/S. HAR

SANTOBA & CO. through its

Partners Mr. Mahadev Laxmar

Buchade, Smt. Minakshi Vijay

Buchde, Mr. Balaii Ramchandra Shinde, Mr. Sanjay Govind Shinde

Mr. Annaso Parasram Shinde, Mi

Nitin Shrirang Deokar, Mr Omprakash Shankar Devkar And

Any person/s having or Claiming

any right, title, demand or interes

whatsoever into or upon or in

respect of above documents or said Shop described in the Schedule in

any respect, by way of Sale Exchange, Lease, License, Trust

Inheritance, Possession Attachment, Gift, Lease Pendense

Lien, Interest, Charge, Mortgage

deed. Agreement or otherwise and

any person found missing Agreement and Original Share

Certificate are hereby required to

make the same known in writing to

the undersigned within 15 days fron

the date of publication hereof, with documents in support of his/her/their claims/objections. If no

claims/objections are received within the above stipulated period

shall be considered and treated as

deliberately/voluntarily abandoned waived and given up all their rights and thereafter no claims o objections shall be taken i **SCHEDULE OF SHOP** Shop $\overline{\text{No. }19}$, Ground Floor, Luck Thirteen's C.H.S.Ltd., Mumbadevi Road, Mumbai 400 002 Ground Floor admeasuring 22.30 Sq. Mtr. Carpet area, 26.76 Sq. Mtr Builtup area and Mezzanine Floor

admeasuring 18.10 Sq. Mtr. Carpe

area and 21.72 Sq. Mtr Builtup area CS No. 1595, Division Bhuleshwai

and holding duplicate two Share certificates 1) 5 fully paidup shares

of Rs. 50/- each bearing distinctive

Nos from 146 upto 150 both

inclusive issued under Share

Sd/-

Yatin Naginchandra Shah

B.Com.,LL.M.

Advocate High Court

ठिकाण : मुंबई

दिनांकः ८ जून, २०२३

Certificate No. 10. Date: 10/06/2023

Place: Mumbai

Mr. Surekha Prakash Ghadge.

प्रसाद ओक

विधी, कॉर्पोरेट व्यवहार विभाग प्रमुख आणि कंपनी सचिव

सही/-अमित एस. मिश्रा भागीदार, एएसडी असोसिएट्स,

३८९(भाग)

३८९(भाग) आणि ३९०.

ठिकाण : मुंबई

वकील आणि सॉलिसिटर्स

सीआयएन : L32300MH1981PLC023637

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नॉदणीकृत कार्यालय : जी - १, एमआयडीसी, महाकाली केव्ह रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ ईमेल आयडी : investorsonida.com संकेतस्थळ : www.onida.com दूरध्वनी क्रमांक : ०२२ ६६९७ ५७७७ / फॅक्स क्रमांक : ०२२ २८२० २००२

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य दूरदृष्य माध्यमे यांच्या माध्यमातून होणाऱ्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर आणि दूरस्थ ई-मतदान यांची माहिती

याद्वारे कळविण्यात येते की मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ('कंपनी') ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') सोमवार, दिनांक ३ जुलै २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातून आणि सार्वजनिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय, कंपनी हुकत्राव्य भाष्यमं (आप्तर्ह्याम्) याच्या भाष्यभातृन आणि सावजानक ठिकाणी समासदाच्या अत्यक्ष उपास्थता रावाया, कभा कावदा २०१३ ("काव्यद्या") मधील आवर्ष्यक आणि लागू असतन्त्रता ताद्वीद्य, आणि त्या अंतर्गाव नविष्याचा आतंत्रीत निविध नियम यांच्या अनुसार तसेच सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अर्ड डिक्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ ("लिस्टिंग स्युलेशन") तसेच त्यासह वाचा सामान्य परिपक्त क्रमांक १४/२०२ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपक्तक क्रमांक १७/२०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपक्त क्रमांक १९/२०२, दिनांकीत ८ मे २०२०, सामान्य परिपक्तक क्रमांक ०९/२०२१, दिनांकीत १३ प्रतिकार ितांची राज्यके क्रानाच्या परिपन्नक क्रमांक २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपन्नक क्रमांक २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपन्नक क्रमांक १२/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२२ जी कॉपेरिट व्यवहार मंत्रालय यां जारी केली आहेत त्यांच्या अनुसार (ज्यांचा उल्लेख ''**एमसीए परिपत्रके**'' असा करण्यात येणार आहे) तसेच परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD /CMD1/CIR/P/2020/79 दिनांकीत १२ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD /CMD2/ CIR/P/2021/11 दिनांकीत १५ जानेवारी २०२१ तसेच परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांकीत UNCHZUZTITI (द्रावात १५ जानवार २०११ तसच पाएशक क्रमांक SEBI/HUICH DI (MIDZUNCHZUZZIDZ (द्रावात १६ मे २०२२ ज्ञांग आणि परिजय क्रमांक SEBI/HOIDDHS/ DDHS -R-CPOD I PIPCIR(2023)001 दिलांकिय ० बानेवारी २०२३ अन्य आवश्यक ती परिपत्रके जी सिक्युरिटीज औंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत ('सेबी परिपत्रके'') यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर कामकाज घेण्यासाठी होणार आहे जी नुचना एजीएम आमंत्रित करण्यासाठी वितरित करण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल केवळ अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिनांक ९ जून २०२३ रोजी पाठविण्यात आला आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे तसेच कंपनीचे रज़िस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्कर एज़ंद्स म्हणजेच मेसर्स लिंक इन टाइम इंडिया प्रायक्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. समामदानी कृषणा नोंद प्र्यावी की वार्षिक सर्वसाधाण समेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२ -२३ करितावा नोंदणीकृत आहेत. समामदानी कृषणा नोंद प्र्यावी की वार्षिक सर्वसाधाण समेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२ -२३ करितावा वित्तीय अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.onida.com थेथे उपलब्ध करूनदेण्यात आला आहे तसेच तो स्टीक एक्सचेंच संकेतस्थळ स्णावेच नेंधाल स्टॉक एक्सचेंन ऑफ इंडिया विनिष्टेड यांचे संकेतस्थळ www.nseinida.com आणि सीएसई लिमिटेड संकेतस्थळ www.bseindia.com थेथे आणि सेंट्रल डिपॉडिंग्टरी सर्विदेस (ईडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') यांचे संकेतस्थळ ww.cdslindia.com येथे पाहता येतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेची प्रत्यक्ष प्रत आणि त्यासह वार्षिक अहवालाची १५ व. व.... पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली

आहे आणि त्यामुळे वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्यात येणार नाही. तभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सीडीएसएल यांचे संकेतस्थळ https://v evotingindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंग लिंकच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या लॉग इन क्रेडेन्शियल्सचा वापर करून आणि कंपनीकरिता ईव्हीएसएन निवडून उपस्थित राह शकतात. वार्षिक सर्वसाधारण सारेला वहींसी / ओएखीएम बांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या प्रकृतिकार तार्चील आणि वार्षिक सर्वसाधारण समेच्या राम्या प्रश्न उसस्या / ओएखीएम बांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या प्रकृतिकार तपशील आणि वार्षिक सर्वसाधारण समेच्या राम्या प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना दिनांकीत २६ मे २०२३ मध्ये देण्यात आला आहे. लिस्टिंग रेग्युलेशन्स ४२ आणि कायद्याचे कलम ९१ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा

नियम १० अनुसार येथे सुचित करण्यात येते की कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका कंपनीच्य ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने सोमवार दिनांक २६ जून २०२३ ते सोमवार दिनांक ०३ जुलै २०२३ (दोन्ही दिवस

<mark>इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणारे मतदान :</mark> कायद्याच्या आवश्यक त्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील सेक्रेटरिअल स्टैंडड्स आणि लिस्टिंग रेखुलेशन्सच्या अनुसार सभासदांना वार्षिक वर्वसाधारण समेच्या सूचनेत नमुद्द केलेल्या सर्व त्या विषयांवा इलेक्ट्रोनिक मतदान पद्धतीत आणि वार्षिक सर्वसाधारण वर्वसाधारण समेच्या सूचनेत नमुद्द केलेल्या सर्व त्या विषयांवा इलेक्ट्रोनिक मतदान पद्धतीत आणि वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठेकाणाहून अन्य ठिकाणाहून मतदानाचा हक्ष बजावता यावा यासाठी यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा (दूरस्थ ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे त्याच्य्रमाणे वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान देखील ई-मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नभासदांना दुरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान सुविधा उपलब्ध करून रण्यासाठी केंपनीने सीडीएसएल यांची सेवा त्यांची ई-मतदान पद्धती www.evotingindia.com यांच्या माध्यमातून घेतली आहे दरस्थ ई-मतदान सुविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा यांच्याकरिता सविस्तर सुचना वार्षिक

असे सभासद ज्यांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत **कट ऑफ तारीख** म्हणजेच सोमवार दिनांब २६ जून २०२३ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद दुरस्थ ई–मतदान सुविधेच्या माध्यमातून तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर केवळ इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येईल.

दूरस्थ ई-मतदान कालावधीला शुक्रवार दिनांक ३० जून २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया रिवचार दिनांक ०२ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संघ्याकाळी ५. ०० वाजता संपृष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल. सदरील तारीख आणि वेळेनंतर समासदाना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करता येणार नाही. एखाद्या सभासदाने एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत आणि ज्यांनी सभेच्या पूर्वी दूरस्य ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात. ज्या सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राह शकतात. मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्या त्यांना पुन्हा त्या ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावता येणार नाही

अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीची जरा। ज्याता जा यात्रिक संस्तावारण सन्या पूचना जाण यात्रिक जरवयार गिरामात करण्याचा प्रकृष्ण पूच जारवाचार करनाव समामद झाली आहे आणि जिंचे नाव क**ट ऑफ तार्विक रां**जी करनीच्या सामाद नांदि पुस्तिकते आणि लागार्थी मालकाच्या यादीत नोंदणीकृत आहे, अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इलेक्ट्रानिब मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी नेमूद केलेल्या सूचनांच अवलंब करून जी सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.onida.com</u> येथे उपलब्ध आहे. मात्र ती व्यक्ती ई-मतदानासार्ट सीडीएसएल यांच्याकडे यापूर्वीच नोंटणीकृत असेल तर मतदानासाठी आधीचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.

जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही सूचना माहितीसाठी आहे, असे समजावे

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा ई-मतदान पद्धतीने ई-मतदान करण्याच्या संदर्भात कोणत्याही ररूपाचे प्रश्न किंवा शंका असल्यास आपण <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावर हेल्प सेक्शनमध्ये उपलब्ध असले evolingudslindia.com येथे संपर्क साधू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे संपर्क साधावा तसेच ई-मेलच्या माध्यमातून helpdesk.evolingodslindia com येथे संपर्क साधावा किंवा ०२२-२३०५८५४/४३ येथे संपर्क साधावा.

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक) नों. कार्यालय : १९-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१. (सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

परिशिष्ट IV (नियम ८(I) पहा) कब्जा सूचना

आपला स्नेहांकित

(आशिष श्रीवास्तव)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक**) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली कोष्टकामध्ये दिलेल्या तपशीलाप्रमाणे सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता खालील नमुद तारखेची मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार/ १३(२) सूचनेची गहाण मिळकतीचे वर्णन कब्जा घेतल्याची

हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्र.	रश्रात सूचनया तारीख आणि रक्कम	गहाण । नळकसाच चणन	कञ्जा यतस्याया तारीख
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२३६५४७७४, मोबिन मिल्क सप्लायर्स (कर्जदार), मोबिन आरिफ मुद्धा (सह-कर्जदार), श्रीम. साफिया आरिफ मुद्धा (सह-कर्जदार), आरिफ हाजिमिया मुद्धा (सह- कर्जदार)	११-नोव्हेंबर-२२ रु. ७,०१,५३७/- रुपये सात लाख एक हजार पाचशे सदतीस फक्त १०-नोव्हेंबर-२२ रोजीस	जीपी मिळकत क्र. ३९६ बी, गाव-सावेले, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/ व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित १०२४ चौ. फू . पूर्व: मनुवार पटेल, पश्चिम: रमझान भालदार यांची मिळकत, उत्तर: फारूक प्रधान यांची मिळकत, दक्षिण: लाई अकबर पटेल यांची मिळकत.	६-जून-२३
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११८७४६१०५ बिकानेर स्वीट अँड फरसाण (कर्जदार) भवानी सिंग (सह-कर्जदार), श्रीम. उषादेवी रमेशकुमार यादव (सह-कर्जदार)	१२-जानेवारी-२३ रु. ९,१९,९३४/- रुपये नऊ लाख एकोणीस हजार नऊशे चौतीस फक्त १०-जाने-२३ रोजीस	महानगरपालिका दुकान क्र. २, तळमजला, ए विंग, वजरेखरी अपार्ट., पारसनाथ नाग रेसिडेन्शियल ॲण्ड कमर्शियल, ठाणे पालघर, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/ व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित १.९७ चौ.यार्ड्स.	६-जून-२३
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११४३६०४५०, प्रिन्स उमेश सिंग (कर्जदार), उमेश जे सिंग (सह- कर्जदार), श्रीम. रीता उमेश सिंग (सह-कर्जदार)	१२-जानेवारी-२३ रु. ५,२५,३०२/- रुपये पाच लाख पंचवीस हजार तीनशे दोन फक्त १०-जाने-२३ रोजीस	ग्राम पंचायत १४१३, ६०, सालवाड, जि. ठाणे, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/ व्यावसायिक मालमता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित २२० चौ.फूट.	६ – जून – २३
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११८५२६८४८, साहील एंटरप्रायझेस त्याच्या मालकाद्वारे – शफी कादर रायचूर (कर्जदार), शफी कादर रायचूर (सह– कर्जदार)	१३-फेब्रुवारी-२३ रु. ८,१०,७१९/- रुपये आठ लाख दहा हजार सातशे एकोणीस फक्त १०-फेब्रु-२३ रोजीस	गुंडेज, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र च्या कर्जत रेल्वे स्टेशन आणि गुंडेज च्या एस.टी. स्टॅण्ड समोरील राजलक्ष्मी टाऊनशिप च्या बिल्डिंग क्र. ५ च्या ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०२ येथे स्थित मिळकत निवासी/ व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित ६५५ चौ.फूट. पूर्व: गुंडके रोड, पश्चिम: रेल्वे स्टेशन, उत्तरः रोड, दक्षिण: मोकळा प्लॉट.	६-जून-२३
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२१६३३९०६, वेदांत मतन शॉप (कर्जदार), रामचंद्र पाटील (सह– कर्जदार), सुगंधा पाटील (सह–कर्जदार)	१३-फेब्रुवारी-२३ रु. ३,३६,१५२/- रुपये तीन लाख छत्तीस हजार एकशे बावन्न फक्त १०-फेब्रु-२३ रोजीस	ग्राम पंचायत घर क्र. ४२ बी, शहर-वाक्रुळ, तहसील-पेण, जि. रायगड, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/ व्यावसायिक मालमत्ता जमिन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित २६४ चौ.फूट.	६-जून-२३
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२२७९१२३४, ओम किराणा जनरल स्टोअर्स (कर्जदार), समृद्धी शेखर तांबोळी (सह-कर्जदार), शेखर दत्तात्रय तांबोळी (सह-कर्जदार)	१३-फेब्रुवारी-२३ रु. १७,५३,७०१/- रुपये सतरा लाख त्रेपन्न हजार सातशे एक फक्त १०-फेब्रु-२३ रोजीस	मिळकत क्र. डब्ल्यु५झेड१००२५६६ (जुना घर क्र. ५/५७), सीटीएस क्र. २८५बी, विट्ठल अली, पोस्ट-पेण, तालुका-पेण, जि. रायगड, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/ व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित १०४.४ ची.मीटर्स. पूर्वः भरत शंकर तांबोळी यांचे घर, पश्चिम: रविंद्र ससाने यांचे घर, उत्तरः राजेश तांबोळी यांचे घर, दक्षिण: विट्ठल अली रोड.	६-जून-२३

कर्जदारांनी सदरह रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी वरील कोष्टकात नमुद केलेल्या तारखेस सदर (ॲक्ट २००२) चे कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील वरील नमूद कोष्टकात नमूद केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

''कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे'' विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा वरील कोष्टकात नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता **एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्यल्ड कमर्शिअल बँक)** च्या प्रभाराच्या अधीन राहील.

दिनांक: ०९/०६/२०२३ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

सांकेतिक कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्य दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहेत कर्जदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

	6/			
अ.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
蛃.	(डीएचएफएल ओल्ड लॅन आणि	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
	आयसीआयसीआय न्यु लॅन)		सूचनेतील रक्कम (रु.)	
٤.	हनुमंत फक्कडराव जोशी व जयश्री हनुमंत जोशी -	फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग क्र. अ ग्रीन सीटी	नोव्हेंबर १६, २०२२	काडेगाव
	क्यूझेडएचडीपी००००५००५२५२	पीएच-१, एस क्र. ४७, लिंगाळी, महाराष्ट्र, दौंड-	₹.	
	जूना लॅन क्र२३१००००१५६१	४१३८०१/जून ०६, २०२३	३,९१,८५९.००/-	
-			6 66 13	634

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सुचना प्रसिध्दी तारखेपासुन ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक: जून ०९, २०२३ प्राधिकत अधिकार्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

ADITYA BIRLA CAPITAL प्रोटेक्टिंग इन्व्हेस्टिंग फायनान्सिंग ॲडव्हायझिंग

नोंदणीकृत कार्यालय : इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६.

कॉर्पोरेट कार्यालयः आर-टेक पार्क, १०वा मजला, निरलॉन कॉम्पलेक्स, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३.

परिशिष्ट IV (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय: आर-टेक पार्क, १०वा मजला, निरलॉन कॉम्पलेक्स, वेस्टर्न **एक्सप्रेस हायवेलगत. गोरेगाव पर्व-मंबर्ड-४०००६३** चे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस ॲण्ड रन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात खाली नमुद केलेली थकबाकी चुकती करण्यासार्ठ कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्स, २००२ च्या नियम ८ व९ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वाप करून नमुद केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी नमुद केलेल्या मिळकतीसह व्यवहा करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा खालील नमुद भरणा आणि थकीत रक्कम आणि व्याजाकरिता **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड** च्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्ट च्या कलम १३ च्या उप-कलम ८ अन्वये कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

	स्थावर मालमत्तेचे वर्णन				
अनु.	कर्जदारांचे नाव	मागणी सूचना दिनांक	मिळकतीचे वर्णन	ताबा	
क्र.		आणि रक्कम (रु.)		दिनांक	
8,	ॲना ट्रान्सकॉम प्रायव्हेट लिमिटेड, नताशा कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, सारिका कुलकर्णी, अजय कुलकर्णी (कायदेशीर वारस रीमा कुलकर्णी द्वारे मयत पासून) आणि संजल कुलकर्णी	१०.०३.२०२३ रू. ४,१७,९३,९५९.६० दि. २८.०२.२०२३ रोजीस अधिक व्याज इतर प्रभार	ए. फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, उषा कमल, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज जवळ, चेंबुर नाका, चेंबुर पूर्व, मुंबई-४०००७१. बी. ५०१, श्रीकांत चेंबर्स, ए विंग, ५वा मजला, व्हीएन पुरव मार्ग चेंबुर, मुंबई-४०००७१.	०८.०६.२०२३ (सांकेतिक कब्जा)	
7	विनायक कुलकर्णी एचयुएफ, नताशा कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, सारिका कुलकर्णी, अजय कुलकर्णी (कायदेशीर वारस रीमा कुलकर्णी यांच्या द्वारे मयत पासून) आणि संजय कुलकर्णी.	१०.०३.२०२३ रू. ३,०१,१२,९६२.५९ दि. २८.०२.२०२३ रोजीस अधिक व्याज इतर प्रभार	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, उषा कमल, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज जवळ, चेंबुर नाका, चेंबुर पूर्व, मुंबई-४०००७१.	०८.०६.२०२३ (सांकेतिक कब्जा)	

दिनांक : ०८.०६.२०२३ प्राधिकत अधिकारी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड ठिकाण : मुंबई



बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन : L65100MH1960PLC011835 २२/बी, मित्तल टॉवर, २१०, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

दूर. +९१-९२-६६१०७५०३-०८, ई-मेल आयडी: contact@bomoxy.com वेबसाईट : www.bomoxy.com ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान व बुक क्लोजरची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, बॉम्बे ऑक्सिजन इन्हवेस्टमेंट्स लिमिटेड (कंपनी) ची **बासष्ठावी (६२वी)** वार्षिक सर्वसधारण

सभा (''एजीएम'') मंगळवार, ४ जुलै, २०२३ रोजी दु. १२.०० वा. ६२ व्या एजीएम दिनांकित २३ मे, २०२३ रोजीचा सूचनेमध्ये मांडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (''व्हीसी'')/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') मार्फत आयोजित केली आहे.

निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') जारी केलेल्या अनुक्रमे ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१, २/२०२२ आणि १०/२०२२, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') ने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्यूलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ आणि ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ (यानंतर एकत्र उल्लेख ''सर्क्युलर्स'') ला अनुसरून कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह ६२ वी एजीएमची सूचना, सर्क्युलर्ससमवेत अनुपालन रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट, टीएसआर कन्सलटन्ट्रस प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर) व डिपॉझिटरीज वा कंपनीसह नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सभासदांना गुरुवार, ८ जून, २०२३ रोजी फक्त ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल यांसह ६२ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.bomoxy.com व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. कंपनीने एजीएमच्या दरम्यान व्हीसी/ ओएव्हीएम व ई-मतदान मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता परोक्ष ई–मतदानामार्फत मतदान करण्याकरिता एलआयआयपीएलद्वारे सुविधा प्रदान करण्यासाठी नियक्ती केली.

कंपनीज (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन वेळोवेळी सुधारित व सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स-२ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या संस्थेद्वारे जारी सामान्य सभा आयोजित केली आहे

कंपनीने परोक्षे ई-मतदान सुविधा त्यांच्या सभासदांना ६२ व्या एजीएम दिनांकित २३ मे, २०२३ च्या सूचनेमध्ये मांडलेल्या

ठरावांवर ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता सुविधा केली आहे. बी) परोक्ष ई-मतदानाची सुरुवातीची तारीखा व वेळ : शनिवार, १ जुलै, २०२३ रोजी स. ९.०० वा.

सी) परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ

: सोमवार, ३ जुलै, २०२३ रोजी सायं. ५.०० वा.

: मंगळवार, २७ जून, २०२३ डी) कटऑफ तारीख

मतदानाकरिता सुविधा ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत एजीएमच्या ठिकाणी प्रदान केली आहे. जे सभासद, एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम सविधे मार्फत उपस्थित होते व निर्धारित तारीख़ अर्थात मंगळवार. २७ जन. २०२३ रोजी enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून ई-मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामुळे, एलआयआयपीएल यांच्यासह आधीच नोंदणीकृत असलेल्यांना परोक्ष ई-मतदानाकरिता मतदान पार पाडण्याकरिता विद्यमान यजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर एखाँद्या व्यक्ती निर्धारित तारीखा अनसार सभासद नसेल त्यांनी एजीएमची सचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

एफ) सभासद ज्यांनी एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान आधीच पार पाडले आहे ते एजीएमच्या ठिकाणी त्यांचे मतदान बदल करू नाही शकतात वा व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. सभासदांनी कपया नोंद घ्यावी •

i. परोक्ष ई-मतदान मोड्युल एलआयआयपीएल यांच्याद्वारे सोमवार, ३ जुलै, २०२३ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत

ii. सभासद ज्यांनी आधीच मतदान पार पाडले आहे त्यांनी परोक्ष ई-मतदानामार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे परंतू त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता अधिकार नाही व

iii. सभासद जे प्रत्यक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर धारक आहेत त्यांना २७ जून, २०२३ रोजी मतदान करण्याचा

६२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत

केलेला नाही आहे व एखाद्या व्यक्ती ज्यांनी बँकेचे शेअर्स ताब्यात घेतले आहेत. एजीएमच्या दरम्यान मतदान परोक्षरित्या पार पाडण्याकरिता डिमटेरियलाईज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात एजीएमच्या आयोजित सुचनेमध्ये प्रदानित ई-मेल आयडी नोंदणीकृत करून घ्यावा. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. सभासद जे कंपनी/टीएसआर/ डिपॉझिटरीज यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत त्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स

धारक https://www.tcplindia.co.in/kyc-download.html वरील प्रक्रिया अनुसरावी. संबंधित डिपॉझिटरीज पार्टिसिपंटससह त्यांचा ई-मेल आयडी रजिस्ट्रर/ अपडेट करण्याची डिमॅट स्वरूपातील सभासदांनी विनंती करावी. जर तम्हाला ई–मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी तसेच ई–मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked

Questions (FAQs) व इन्स्टा व्होट ई-मतदान मॅन्युअल वरील https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध हेल्प सेक्शन अंतर्गत वा ईमेल enotices@linkintime.co.in वर पाठवावे वा संपर्क क्र. दूर. ०२२-४९१८ ६००० वर संपर्क साधावा.

डिपॉझिटरीज अर्थात एनएसडीएल/ सीडीएसएल मार्फत लॉगीन संबंधात जारी कोणत्याही तांत्रिकी तक्रारीकरिता डिमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज धारक वैयक्तिक भागधारक यांच्याकरिता हेल्पडेस्क :

लॉगीन टाईप	हेल्पडेस्क तपशील
सीक्युरिटीज धारक वैयक्तिक	evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कला संपर्क साधाावा व लॉगीन करून तांत्रिकी अडचण असल्यास सभासदांनी क्रमांक ०२२-४८८६ ७००० वा ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा.
सीडीएसएल सह डिमॅट स्वरूपातील	helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कला संपर्क साधावा व लॉगीन करून तांत्रिकी अडचण असल्यास सभासदांनी संपर्क क्र.
	१८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधावा.

कंपनीने एससीपी ॲण्ड कं., प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव (सभासदत्व क्र. एसीएस ४४८९३) यांना मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व नियम अनुसार कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स व सभासदांचे रजिस्ट्रर हे बुधवार, दि. २८ जून, २०२३ ते मंगळवार, दि. ४ जुलै, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ६२ व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल व दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सवरील रु. १५/ - चे लाभांश यांच्या प्रदानाकरिता असेल. लाभांश जर सभासदांद्वारे मंजूर झाल्यास शुक्रवार, दि. ७ जुलै, २०२३ रोजी नंतर सोर्सच्या कर कपातीच्या विषयात असेल. लाभांश जर काही असल्यास निर्धारित तारीखा अर्थात **मंगळवार, २७ जून, २०२३** अनुसार कंपनीच्या सभासदांना रजिस्ट्रमध्ये ज्यांचे नाव असावे.

ई-मतदान/ एजीएममध्ये मतदानाचे निष्कर्ष ५ जुलै, २०२३ रोजी किंवा नंतर घोषित करण्यात येतील. परीनिरीक्षक अहवाल यांसह निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.bomoxy.com, एलआयआयपीएलची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in वर प्रसिद्ध करण्यात येईल आणि कंपनीचे शेअर्स सूचीबध्द असलेल्या बीएसई लिमिटेडला कळविण्यात येतील

> बॉम्बे ऑक्सीजन इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता संगीता रोहित नाईक कंपनी सचिव

Off: Navin Nagar 1, Tank Lane, Santacruz (West), Mumbai - 54 Email: adv.yatin@gmail.com Mob:9869075337